

महत्वाकांक्षी निवडींपासून ते
जीवनशैलीतील सुधारणेपर्यंत.

हे सर्व भारताच्या वाढत्या उपभोग
कथेचा एक भाग आहे.



येथे स्कॅन करा	
अधिक माहितीसाठी	आता गुंतवणूक करा
	

‘आता गुंतवणूक करा’ हा पर्याय ३१ ऑक्टोबर २०२५ पासून सक्रिय केला जाईल.



सादर करतोय

LIC MF

CONSUMPTION FUND

कन्सुमप्शन विषयावर आधारित ओपन-एन्डेड इक्विटी योजना

एन एफ ओ सुरू होण्याची तारीख :
३१ ऑक्टोबर, २०२५

एन एफ ओ बंद होण्याची तारीख :
१४ नोव्हेंबर, २०२५

योजना सतत विक्री आणि
पुनखरीदीसाठी पुन्हा उघडेल:
२५ नोव्हेंबर, २०२५

अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा

किंवा

टोल फ्रीवर कॉल करा



१८००-२५८-५६७८

एन एफ ओ: नवीन फंड ऑफर

 /LICMutual

 /LICMutual

 /company/LICMutual

 /LICMutualFund

 www.licmf.com

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारपेठेतील जोखमींना सामोरे जाऊ शकते, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

एल आय सी एम एफ कन्झम्पशन फंड सादर करत आहे

एन एफ ओ सुरू होण्याची तारीख : ३१ ऑक्टोबर, २०२५

एन एफ ओ बंद होण्याची तारीख : १४ नोव्हेंबर, २०२५

योजना सतत विक्री आणि पुनखरेदीसाठी पुन्हा उघडत आहे

: २५ नोव्हेंबर, २०२५

एल आय सी एम एफ कन्झम्पशन फंड - परिचय

कन्झम्पशन नेतृत्वाखालील वाढीवर लक्ष केंद्रित केले

वाढत्या ग्राहक मागणीचा फायदा घेण्यासाठी सज्ज असलेल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे.

01

फंड स्ट्रेटजी

प्रीमियमीकरण आणि विवेकाधीन वापरावर लक्ष केंद्रित करते.

02

मिश्रित गुंतवणूक दृष्टिकोन

कन्झम्पशनचा उदयोन्मुख ट्रेंड ओळखण्यासाठी टॉप-डाऊन मॅक्रो ट्रेंड आणि बॉटम-अप स्टॉक निवड एकत्र करते.

03

04

मार्केट कॅप ऍग्नॉस्टिक

व्यापक प्रदर्शनासाठी मोठ्या, मध्यम आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.

05

थीमॅटिक परंतु वैविध्यपूर्ण

कन्झम्पशन विषयाच्या अंतर्गत अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करते, जी जोखीम आणि संधी यांच्यात संतुलन साधू शकते.

गुंतवणुकीचे उद्दीष्ट

- या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट म्हणजे उपभोग थीमवर आधारित कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवल वृद्धि साध्य करणे.
- योजनेचे गुंतवणुकीचे उद्दीष्ट साध्य होईल याची कोणतीही हमी नाही.

गुंतवणूक धोरण - U.P.L.I.F.T.

लक्ष्याभिमुख उत्पन्नामुळे, जीवनशैलीतील सुधारणांमुळे आणि संघटित क्षेत्रांमध्ये होणाऱ्या स्थलांतरांमुळे भारताची उपभोगाची कथा वेगाने वाढत आहे. एल आय सी एम एफ कन्झम्पशन फंड या रचनात्मक प्रवाहांचा लाभ घेण्यासाठी सहा प्रमुख वाढीच्या चालकांवर आधारित लक्ष केंद्रीत धोरण रचतो.

U शहरीकरण

- जीवनमान वाढवणाऱ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा: वाहतूक, प्रवास, शिक्षण, आरोग्यसेवा, विमा इत्यादी.

P प्रिमियमायझेशन

- लक्ष्याभिमुख महत्वाकांक्षा आणि समृद्धीवर आधारित
- प्रीमियम श्रेण्या (उदा., हॉटेल व्यवसाय, प्रवास आणि पर्यटन, आणि ग्राहक टिकाऊ वस्तू) सामान्य बाजारपेठेच्या तुलनेत अधिक जलद वाढ अपेक्षित आहे.

L जीवनशैलीतील सुधारणा

- लवझरी घरे, प्रीमियम कार्स, उच्च दर्जाच्या गॅजेट्स (उदा., प्रीमियम फोन, घड्याळे) यांची मागणी

I उत्पन्नातील वाढ

- कन्झम्पशनसाठी वाढते उत्पन्नामुळे वापरकर्त्यांच्या खरेदीचे स्वरूप गरजेपासून इच्छांकडे वळले आहे.
- आवश्यक नसलेल्या आणि अनुभवात्मक श्रेणींवर वाढलेला खर्च

F फॉर्मलायझेशन आणि एक्त्रिकरण

- असंघटित बाजारपेठेतून संघटित बाजारपेठेकडे स्थलांतरित व्हा.
- ब्रँडेड नसलेल्या वापरापासून ब्रँडेड वापराकडे संक्रमण

T तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशन

- ऑनलाईन खरेदी, क्विक कॉमर्स (QCOM), ऑनलाईन गेमिंग आणि फिनटेक स्वीकारात वाढ.
- ग्राहकांच्या वर्तनाला आकार देणारे डिजिटल प्लॅटफॉर्म

तपशीलवार गुंतवणूक धोरणासाठी कृपया योजना माहिती दस्तऐवज (SID) पाहा.

एल आय सी एम एफ कन्झम्पशन फंड सादर करत आहे

एन एफ ओ सुरू होण्याची तारीख : ३१ ऑक्टोबर, २०२५

एन एफ ओ बंद होण्याची तारीख : १४ नोव्हेंबर, २०२५

योजना सतत विक्री आणि पुनर्खरीदीसाठी पुन्हा उघडत आहे

: २५ नोव्हेंबर, २०२५

एल आय सी एम एफ कन्झम्पशन फंड का निवडावे?



भारताच्या विकास इंजिनवर थेट परिणाम

भारतामध्ये वाढत असलेल्या ग्राहक खर्चाचा फायदा घेणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते, हा क्षेत्र भारताच्या वाढीस पाठबळ देते.



मार्केटमधील विविध सायकलमध्ये टिकून राहण्याची क्षमता

आर्थिक मंदी आणि जागतिक अनिश्चिततेच्या काळातही उपभोग स्थिर राहतो.



U.P.L.I.F.T. - लक्ष्याभिमुख धोरण

शहरीकरण, प्रिमियमायझेशन, जीवनशैली सुधारणा, वाढती उत्पन्ने, फॉर्मलायझेशन आणि तंत्रज्ञान स्वीकारणे यावर लक्ष केंद्रित करते.



भारताच्या कन्झम्पशन पुनरुत्थानाचे प्रतिबिंब पकडणे

कर कपात, कमी व्याजदर, वेतन आयोगाच्या लाभवाटप आणि कल्याणावर आधारित मागणी यांमुळे वाढलेल्या ऐच्छिक खर्चातून लाभ घेण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या अनुकूल स्थितीत.



वैविध्यपूर्ण पण लक्ष केंद्रित पोर्टफोलिओ

कन्झम्पशन संबंधित क्षेत्रांमध्ये व्यापक गुंतवणूक प्रदान करणारे सक्रियपणे व्यवस्थापित पोर्टफोलिओ.



गुणवत्तेला प्राधान्य देणारी, बाजार भांडवलाच्या आकारावर अवलंबून नसलेली रणनीती.

उच्च इक्विटी परतावा (ROE) आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता दर्शविणाऱ्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करून, मोठ्या, मध्यम आणि लहान भांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.

कोणी गुंतवणूक करावी?



कन्झम्पशन ट्रेंड सिकर्स

वाढती उत्पन्न पातळी, शहरीकरण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या भारतातील उपभोग वाढीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम.



पोर्टफोलिओ डायव्हर्सिफायर्स

मूलभूत इक्विटी गुंतवणुकीला कन्झम्पशन-आधारित थीमॅटिक फंडद्वारे पूरक बनवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य.



लॉंग-टर्म ग्रोथ रायडर

अनेक वर्षांच्या आर्थिक आणि जीवनशैलीतील मोठ्या प्रवाहांमधून लाभ मिळवू इच्छिणाऱ्या, ५+ वर्षांहून अधिक कालावधीच्या गुंतवणुकीचा दृष्टीकोन असलेल्या व्यक्तींकरिता योग्य.



जास्त जोखीम स्वीकारण्याची तयारी असलेले गुंतवणूकदार

बाजारातील चढउतार स्विकारण्यास तयार आणि ऐच्छिक उपभोगातील वाढीतून परतावा मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य.

स्पेशल प्रॉडक्ट

01

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) — SIP Pause, SIP Step-up सुविधा आणि Micro SIP यांचा समावेश असलेली योजना

02

सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (नियत सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन आणि भांडवली वृद्धी STP सुविधा)

03

सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन* (मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पर्याय)

04

भांडवली वृद्धीची स्वयंचलित परतफेड*

गुंतवणूकदारांना चालू ऑफर कालावधीत SIP, STP / SWP रद्द करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. यासंबंधी सविस्तर माहितीसाठी कृपया अतिरिक्त माहिती निवेदन (Statement of Additional Information) पाहा.

टीप: एन एफ ओ नोंदणीच्या प्रकरणात SIP ची सुरुवातीची तारीख योजनेच्या पुन्हा सुरू होण्याच्या तारखेनंतरची असेल.

*केवळ नवीन निधी ऑफर (एन एफ ओ) कालावधीत उपलब्ध. | बरील विशेष उत्पादने / सुविधांबाबत अधिक माहितीसाठी कृपया अतिरिक्त माहिती निवेदन (SAI – Statement of Additional Information) पाहा.

विशेष सुविधा

01

लाभांश (IDCW) हस्तांतरित करण्याची सुविधा

02

ऑटो स्विच सुविधा*

03

ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे व्यवहार स्वीकृती उदा.,

- <http://www.lcmf.com> AMC संकेतस्थळ — www.lcmf.com
- MF सेंट्रल
- MF सुटिलिटीज
- शेअर बाजार (NSE / BSE)
- नोंदणी आणि हस्तांतरण प्रतिनिधी (Registrar and Transfer Agent) प्लॅटफॉर्म

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

म्युचुअल फंड गुंतवणूक बाजारपेठेतील जोखमींना सामोरे जाऊ शकते, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

एल आय सी एम एफ कन्झम्पशन फंड सादर करत आहे

एन एफ ओ सुरू होण्याची तारीख : ३१ ऑक्टोबर, २०२५

एन एफ ओ बंद होण्याची तारीख : १४ नोव्हेंबर, २०२५

योजना सतत विक्री आणि पुनखरेदीसाठी पुन्हा उघडत आहे

: २५ नोव्हेंबर, २०२५



मालमत्ता वाटप

सामान्य परिस्थितीत, योजनेचे मालमत्ता वाटप पुढीलप्रमाणे असेल:

गुंतवणूक साधने	संकेतस्थ (सूचक) वाटप (% एकूण मालमत्तेतील)	
	कमीतकमी	जास्तीतजास्त
कन्झम्पशन विषयाशी संबंधित कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक	80	100
वरील कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक	0	20
कर्ज* आणि मुद्रा बाजार साधने	0	20
REITs आणि InvITs द्वारे जारी केलेल्या युनिट्स	0	10

*कर्ज रोखे (Debt Securities) मध्ये २०% पर्यंत संरक्षित कर्ज (Securitized Debt) समाविष्ट आहे. सविस्तर मालमत्ता वाटप नमुनेसाठी कृपया योजनेची माहिती पुस्तिका (Scheme Information Document) पाहा.



लोड संरचना

एक्झिट लोड

- योजनेच्या युनिट्स वाटपाच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत विमोचित (redeemed) किंवा स्विक-आउट केल्यास:
 - ए. युनिट्सच्या १२.००% पर्यंत: कोणताही एक्झिट लोड आकारला जाणार नाही.
 - बी. १२.००% पेक्षा जास्त युनिट्सवर: १.००% एक्झिट लोड आकारला जाईल.
- योजनेच्या युनिट्स वाटपाच्या तारखेपासून ९० दिवसांनंतर विमोचित (redeemed) किंवा स्विक-आउट केल्यास: कोणताही एक्झिट लोड आकारला जाणार नाही.



किमान अर्ज रक्कम

एकरकमी अर्ज रक्कम (SIP द्वारे नव्या खरेदी व्यतिरिक्त) – ₹५,०००/- आणि त्यानंतर ₹.२.१ च्या पटीत.

SIP रक्कम -*

- दैनंदिन – ₹.१००/- आणि त्यानंतर ₹.२.१/- च्या पटीत.
- मासिक – ₹.२००/- आणि त्यानंतर ₹.२.१/- च्या पटीत.
- तिमाही – ₹.१,०००/- आणि त्यानंतर ₹.२.१/- च्या पटीत.

*SIP ची प्रारंभ तारीख योजनेच्या पुन्हा सुरू होण्याच्या तारखेनंतरची असेल.



फंड मॅनेजर्स

श्री. सुमित भटनागर

श्री. करण दोषी



बेंचमार्क इन्डेक्स

निफ्टी इंडिया कन्झम्पशन टोटल रिटर्न इंडेक्स (TRI)



योजना आणि पर्याय

या योजनेत नियमित योजना (Regular Plan) आणि थेट योजना (Direct Plan) उपलब्ध आहेत.

नियमित योजना (Regular Plan) ही अशा गुंतवणूकदारांसाठी आहे जे आपली गुंतवणूक कोणत्याही वितरकाद्वारे करू इच्छितात.

• **थेट योजना (Direct Plan)** ही फक्त त्या गुंतवणूकदारांसाठी आहे जे योजनेतील युनिट्स थेट म्युच्युअल फंडकडून किंवा नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागारामार्फत खरेदी / सदस्यता घेतात.

• **सल्लागार (RIA)** कडून घेतात आणि ही योजना वितरकाद्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध नाही.

नियमित आणि थेट या दोन्ही योजनांसाठी समान पोर्टफोलिओ असेल.

या योजनेत पुढील पर्याय उपलब्ध असतील:

१. वाढ पर्याय

२. आय वितरण तसेच भांडवली परतफेड (IDCW) पर्याय*

IDCW उपपर्याय पुढीलप्रमाणे आहेत:

१. आय वितरण तसेच भांडवली परतफेड पुनर्गुंतवणूक पर्याय

२. आय वितरण तसेच भांडवली परतफेड देय (पेयआउट) पर्याय

मूलभूत पर्याय / उपपर्याय – वाढ पर्याय (Growth Option) – (जर वाढ पर्याय किंवा IDCW पर्याय / उपपर्याय नमूद केला नसेल तर)

*IDCW पर्यायांतर्गत रक्कम गुंतवणूकदारांच्या भांडवलातून (समानता राखीव निधी – Equalization Reserve) वितरित केली जाऊ शकते, जी विक्री किमतीचा एक भाग असून प्रत्यक्षात झालेल्या नफ्याचे प्रतिनिधित्व करते. तथापि, गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावे की IDCW पर्यायांतर्गत वितरणाची रक्कम हमीशीर नसून ती वितरणयोग्य अधिशेषाच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.

मूलभूत योजना आणि पर्यायांवरील सविस्तर माहितीसाठी कृपया **SAI** (अतिरिक्त माहिती निवेदन – Statement of Additional Information) पाहा.

उत्पादन लेबलिंग


हा उत्पादन पुढील प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे:*

- दीर्घकालीन भांडवली वृद्धी
- मुख्यतः उपभोग विषयाशी संबंधित कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक.

*उत्पादन त्यांच्या गरजांसाठी योग्य आहे की नाही याबाबत शंका असल्यास, गुंतवणूकदारांनी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.

#वरील उत्पादन लेबलिंग (Product Labelling) नवीन निधी ओम्हर (एन एफ ओ) दरम्यान योजनेच्या वैशिष्ट्ये किंवा नमुना पोर्टफोलिओच्या अंतर्गत मूल्यांकनावर आधारित आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक केल्यानंतर एन एफ ओ नंतर हे लेबलिंग बदलू शकते. ३० सप्टेंबर २०२५ रोजीच्या स्थितीनुसार बेंचमार्क (Benchmark) रिस्कमीटर (Riskometer).


योजनेचा रिस्कमीटर (Riskometer)



या योजनेचा जोखीम स्तर हाय रिस्क आहे.

मानदर्शक रिस्कमीटर (लागू असल्यास)

AMFI द्वारे १ मानदर्शक जोखीमापाकानुसार, म्हणजेच निफ्टी इंडिया कन्झम्पशन टोटल रिटर्न इंडेक्स (TRI) अनुसार.



बेंचमार्कचा धोका खूप जास्त आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा किंवा टोल फ्रीवर कॉल करा १८००-२५८-५६७८

वैधानिक नफ्याील – प्रायोजक: भारतीय जीवन विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India).

गुंतवणूक व्यवस्थापक: LIC म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट लिमिटेड CIN: U67190MH1994PLC077858

अधिक माहितीसाठी कृपया योजनेची माहिती पुस्तिका (Scheme Information Document), अतिरिक्त माहिती निवेदन (Statement of Additional Information) आणि की माहिती निवेदन तसेच अर्ज फॉर्म (Key Information Memorandum cum Application Forms) यांचा संदर्भ घ्यावा. हे सर्व आमच्या संकेतस्थळावर www.licmf.com वर तसेच LIC म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट लिमिटेडच्या अधिकृत व्हीकार केंद्रांवर उपलब्ध आहेत.

अस्वीकरण: येथे व्यक्त केलेली मते ही अंतर्गत माहिती, सार्वजनिकतेच्या उपलब्ध माहिती आणि विश्वासाई मानल्या जाणाऱ्या इतर स्रोतांवर आधारित आहेत. केलेल्या सर्व गणना या केवळ मार्गदर्शक म्हणून दिलेल्या अंदाजांवर आधारित आहेत; त्यांचा अवलंबून राहण्यापूर्वी आपण त्यांची पुढी करणे आवश्यक आहे या दस्तऐवजात दिलेली माहिती ही केवळ सर्वसाधारण उद्देशांसाठी आहे. हा दस्तऐवज संक्षिप्त स्वरूपात दिलेला आहे आणि तो संपूर्ण असल्याचा दावा करत नाही. हा दस्तऐवज प्राप्त करणाऱ्या कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या गुंतवणूकीच्या उद्दिष्टांचा, आर्थिक स्थितीचा किंवा विशेष गरजांचा विचार करत नाही. येथील माहिती / आकडेवारी पुरेशी नाही आणि ती गुंतवणूक घेणे तयार करणाऱ्या किंवा अंमलतंत आणण्यासाठी वापरली जाऊ नये. येथील विधाने आमच्या सध्याच्या मतांवर आधारित असून त्यामध्ये ज्ञात आणि अज्ञात जोखीम व अनिश्चितता समाविष्ट आहेत. ज्यामुळे प्रत्यक्ष परिणाम, कार्यक्षमता किंवा घटना या विधानांमध्ये व्यक्त किंवा सूचित केलेल्या गोष्टींपेक्षा लक्षणीयरीत्या भिन्न ठरू शकतात. भूतकाळातील कामगिरी भविष्यात टिकून राहीलच असे नाही. LIC म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट लिमिटेड / LIC म्युच्युअल फंड कोणत्याही योजनेतील गुंतवणूकीवर कोणताही सूचक परतला (indicative yield) हमी देत नाही / देत असल्याचे सांगत नाही / सूचित करत नाही. LIC म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट लिमिटेड, LIC म्युच्युअल फंड (फंड) किंवा त्यांच्याशी संबंधित कोणतीही व्यक्ती या दस्तऐवजाच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही जबाबदारीसाठी उत्तरदायी राहणार नाही. येथील माहितीच्या आधारे कोणतीही कृती करण्यापूर्वी प्रावर्तनी (त) वांनी स्वतःचा स्वतंत्र अभ्यास करून योग्य व्यावसायिक सल्ला घ्यावा आणि येथे दिलेल्या माहितीनुसार घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी ते स्वतःचा पूर्णपणे जबाबदार आणि उत्तरदायी असतील.

f /LICMutual

X /LICMutual

in /company/LICMutual

@ /LICMutualFund

www.licmf.com

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारपेठेतील जोखमींना सामोरे जाऊ शकते, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.